


**उत्तरसूची व गुणदानाबाबत सूचना**  
**इयत्ता : आठवी – विषय : सामान्य विज्ञान**

तोंडी	लेखी	एकूण गुण
10	50	60

तोंडी चाचणी															
प्र. क्र.	योग्य उत्तरे व सूचना	अध्ययन निष्पत्ती क्र.	गुणदान												
प्र. 1)	रक्ताची कार्ये सांगा. 1) वायूंचे परिवहन 2) पोषणतत्त्वांचे वहन 3) टाकाऊ पदार्थाचे वहन 4) शरीररक्षण 5) विकर व संप्रेरक परिवहन 6) तापमान नियमन 7) शरीरातील सोडिअम, पोटॉशियम यांसारख्या क्षारांचा समतोल ठेवणे. 8) रक्तस्राव झाल्यास गुठळी निर्माण करून जखम बंद करणे.	-	2												
प्र. 2)	4R चा सिद्धांत सांगा. Reduce : कमीत कमी वापर                          Reuse : पुन्हा उपयोग करणे. Recycle : पुनर्चक्रीकरण                          Recover : पुन्हा प्राप्त करणे.	-	2												
प्र. 3)	कोण खरे बोलतंय ? अ) चूक आ) बरोबर	-	2 1 1												
प्र. 4)	आम्ल व आम्लारी ओळखणे. <table border="1" style="margin-left: auto; margin-right: auto; width: fit-content;"><tr><td>नमुना द्रावण</td><td>तांबडा लिटमस</td><td>निळा लिटमस</td><td>आम्ल/आम्लारी</td></tr><tr><td>लिंबू रस</td><td>-</td><td>तांबडा</td><td>आम्ल</td></tr><tr><td>NH<sub>4</sub>OH</td><td>निळा</td><td>-</td><td>आम्लारी</td></tr></table>	नमुना द्रावण	तांबडा लिटमस	निळा लिटमस	आम्ल/आम्लारी	लिंबू रस	-	तांबडा	आम्ल	NH <sub>4</sub> OH	निळा	-	आम्लारी	-	2
नमुना द्रावण	तांबडा लिटमस	निळा लिटमस	आम्ल/आम्लारी												
लिंबू रस	-	तांबडा	आम्ल												
NH <sub>4</sub> OH	निळा	-	आम्लारी												
प्र. 5)	68°F हे तापमान सेल्सिअस व केल्व्हीन या एकाकांत किती असेल ? फॉरेनहाईटमधील तापमान = F = 68 सेल्सिअस मधील तापमान = C = ?, केल्व्हीनमधील तापमान = K = ? सूत्र प्रमाणे, $\frac{F - 32}{9} = \frac{C}{5}$ $\frac{(68 - 32)}{9} = \frac{C}{5}$ $C = 5 \times \frac{36}{9} = 20^\circ\text{C}$ ; सूत्र (2) प्रमाणे K = C + 273.15 K = 20 + 273.15 = 293.15 K सेल्सिअसमधील तापमान = 20°C व केल्व्हीनमधील तापमान = 293.15 K	-	2												
लेखी चाचणी															
प्र. 6)	दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा. अ) 1) (ब) तंतुकणिका 2) (अ) अस्थिमज्जा 3) (क) द्रविक 4) (अ) 300000 5) (ड) 100 ब) 1) 1000 2) प्रकाशाचे अनियमित परावर्तन	-	10 1 1 1 1 1 1 1 1 1												

प्र. क्र.	योग्य उत्तरे व सूचना	अध्ययन निष्पत्ती क्र.	गुणदान
प्र. 6)	3) बाटल्या, रेनकोट, पाईप, हॅंडबॉग, बूट, विद्युतवाहक तारांची आवरणे, फर्निचर, दोरखंड, खेळणी इत्यादीपैकी एक. 4) भू-परिसंस्था : ज्या परिसंस्था फक्त भू-भागावरच म्हणजे जमिनीवरच असतात किंवा अस्तित्वात येतात त्यांना भू-परिसंस्था असे म्हणतात. 5) प्रकाशवर्ष		1 1 1
प्र. 7)	दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा.  अ) 1) बोलत असताना तोंडाद्वारे होणाऱ्या हवेच्या हालचालीमुळे स्वरतंतू कंप पावतात व ध्वनीची निर्मिती होते. स्वरतंतुना जोडलेल्या स्नायूवरील ताण कमी-जास्त करून स्वरतंतुच्या कंपनाला नियंत्रित करता येते म्हणून.... 2) मीठ हे एक उदासीन क्षार आहे त्यामुळे दर्शकावर त्याचा परिमाण होत नाही. ब) 1) सायट्रिक आम्ल + सोडियम बायकार्बोनेट → कार्बन डायऑक्साइड + सोडीअम सायट्रेट लिंबू रसामध्ये सायट्रिक आम्ल असते या आम्लाची खाण्याच्या सोडा म्हणजेच सोडियम बायकार्बोनेट बरोबर अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साइड वायू बुडबुड्याच्या स्वरूपात बाहेर पडताना दिसतो. 2) कॅलरीमापी : यात एखाद्या थर्मासफलास्क प्रमाणेच आत व बाहेर अशी दोन भांडी असतात. ज्यामुळे आतील भांड्यात ठेवलेल्या वस्तूतील उष्णता आतून बाहेर जाऊ शकत नाही व तसेच उष्णता बाहेरून आत देखील येऊ शकत नाही. म्हणजे आतील भांडे व त्यातील वस्तू सभोवतालापासून औषिकदृष्ट्या अलिप्त ठेवल्या जातात. हे भांडे तांब्याचे असते. यात तापमान मोजण्यासाठी एक तापमापी व द्रव ढवलण्यासाठी एक कांडी बसवलेली असते. 3) काचेचा पर्यावरणावर होणारा परिणाम : 1) काच तयार करताना सल्फरडाय ऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड असे हरितगृह वायू बाहेर टाकले जातात. त्याचा परिणाम पर्यावरणावर होतो. 2) काच अविघटनशील असत्यामुळे काचेच्या टाकाऊ वस्तूचे तुकडे पाण्याबरोबर जलाशयात वाहून गेल्यास तेथील अधिवासावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तसेच या तुकड्यांमुळे सांडपाण्याची गटारे तुंबून समस्या निर्माण होऊ शकतात. उपाययोजना : काचेचे पुनर्चक्रीकरण चांगल्या प्रकारे होऊ शकते. ते केल्यास हा धोका टाळला जाऊ शकतो.	-	10
प्र. 8)	दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा.  अ) 1) $m = 3 \text{ kg} = 3000 \text{ g}$ $Q = 600 \text{ cal.}$ $\Delta T = t_2 - t_1 = 70 - 10 = 60^\circ\text{C}$ $C = ?$ $C = \frac{Q}{m \times \Delta T} = \frac{600}{3000 \times 60} = 3.33 \times 10^{-3} \text{ cal/g}^\circ\text{C.}$ 2) चित्रामध्ये वाळवंटी परिसंस्था दिसत आहे. वाळवंटी प्रदेशात पाम व निवडुंग यासारख्या वनस्पती या उत्पादक आहेत. उष्ण तापमानामुळे या परिसरात वनस्पतींची वाढ दुर्मिळ प्रमाणात होते. उंट हा प्राणी या प्रदेशातील प्रमुख वाहन आहे. ब) 1) रक्तदान करणारी व्यक्ती ही 18 वर्षापुढील असणे आवश्यक आहे. रक्तदान करणारी व्यक्ती ही निरोगी असावी. गर्भावस्था, स्तनपान काळ सुरु असणाऱ्या स्त्रियांना रक्तदान करता येत नाही.	-	10

प्र. क्र.	योग्य उत्तरे व सूचना	अध्ययन निष्पत्ती क्र.	गुणदान
प्र. 8)	<p>2) </p> <p><math>_{11}\text{Na} \rightarrow \text{Na}^+</math> <math>_{17}\text{Cl} \rightarrow \text{Cl}^-</math></p> <p>Na काढल्यास 1 गुण Cl काढल्यास 1 गुण NaCl काढल्यास 1 गुण</p> <p>NaCl या आयनिक संयुगाची निर्मिती</p>		3
प्र. 9)	<p>दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा.</p> <p>अ) 1) मंदाकिनी दिर्घीकेत असणाऱ्या अब्जावधी तात्यांपैकी मी सूर्य एक तारा आहे. पृथ्वीपासून मी जवळ असल्याने पृथ्वीवासियांना मी मोठा दिसतो. माझ्यापेक्षा कमी किंवा अधिक वस्तुमान असलेले अब्जावधी तरे या आकाशात आहेत. माझे वस्तुमान <math>2 \times 10^{30}</math> kg असून माझी त्रिज्या 695700 km इतकी आहे. माझ्या पृष्ठभागावरील तापमान 5800K असून केंद्रातील तापमान <math>1.5 \times 10^7</math>K आणि माझे वय 4.5 अड्ड वर्षे इतके आहे.</p> <p>2) संहत सल्फुरिक आम्लाचे पाण्यातील विरघळणे खूप उष्णता निर्माण करते हे आम्ल बहुतेक सर्व अभिक्रिया घडवून आणण्यासाठी इतर आम्लापेक्षा जास्त उपयोगात येते म्हणून...</p> <p>ब) 1) परिसंस्थेमध्ये मानव प्राणी 'भक्षक' या गटात मोडतो. मानवाला सामान्य परिस्थितीत परिसंस्था त्याच्या गरजेपुरत्या गोष्टी पुरवू शकतात, परंतु लोकसंख्या वाढीमुळे मानव गरजा भागविष्यासाठी निसर्गाकडून बेसुमार साधनसंपत्ती घेत राहिला. जीवनशैलीच्या नव्या बदलांमुळे मानवाची जगण्यासाठीच्या किमान गरजेच्या गोष्टीपेक्षा अधिकची मागणी वाढली त्यामुळे परिसंस्था वर ताण वाढला तसेच टाकाऊ पदार्थाचे प्रमाणाही मोठ्या प्रमाणात वाढले.</p> <p>2) चित्र हे मानवी स्वरयंत्राचे आहे. स्वरतंत्रमध्ये असलेल्या जागेतून फुफ्फुसातील हवा जाते तेव्हा स्वरतंत्र कंप पावतात व ध्वनीची निर्मिती होते.</p>	-	10
प्र. 10)	<p>दिलेल्या सूचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा.</p> <p>अ) 1) प्रकाश परावर्तन व प्रतिमा विस्कलीत होणे, यांचा काही संबंध आहे. संथ पाण्यात नियमित परावर्तन होत असल्यामुळे पाण्यात प्रतिमा स्पष्ट दिसते. पाण्यात दगड टाकल्यामुळे पाण्यात लहरी निर्माण होतात त्यामुळे पाण्यात प्रकाशाचे अनियमित परावर्तन होते व प्रतिमा विस्कलीत होते.</p> <p>2) प्रकाशाचे नियमित परावर्तन : सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास 'नियमित परावर्तन' म्हणतात. प्रकाशाचे अनियमित परावर्तन : खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास 'अनियमित परावर्तन' म्हणतात.</p> <p>3) होय.</p> <p>ब) 1) पेशीची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया : पेशी भक्षण, पेशी उत्सर्जन पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया : विसरण, परासरण</p> <p>2) परासरण : जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे परासरण.</p> <p>3) वनस्पती पेशीतील परासरण प्राणी पेशीतील परासरण</p>	-	10

